



Swan Energy Limited

(Formerly Swan Mills Limited)

6 FELTHAM HOUSE, 2nd FLOOR, 10, J. N. HEREDIA MARG, BALLRD ESTATE, MUMBAI - 400 001
Tel.: +91 22 4058 7300 • Email: info@swan.co.in / invgrv@swan.co.in • website: swan.co.in
CIN. L17100MH1909PLC000294

June 12, 2024

swan/nse/bse

Dept. of Corporate Compliances,
National Stock Exchange Limited,
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
Bandra –Kurla Complex, Bandra-East,
Mumbai – 400 051
Symbol: SWANENERGY

Dept. of Corporate Service
BSE Limited,
P.J. Tower, Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: 503310

Dear Sir / Madam,

Sub: Newspapers Advertisement - Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

In accordance with Investor Education and Protection fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Company has published the captioned advertisement in newspapers viz., Business Standard and Mumbai Lakshdeep on June 12, 2024

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisements.

You are requested to take above on record.

Thanking you,

Yours faithfully,
For Swan Energy Limited

(Arun S. Agarwal)
Company Secretary

Enclosed as above

PUBLIC NOTICE
This is to inform all concerned that the Hon'ble Bombay High Court in the Interim Application No. (L) 10339 of 2021 filed in Suit No. (L) 7679 of 2021 for Property, particularly Room No. 1A, 1C, 2A and 5B on Plot bearing CTS No. 783/B, 783/B (4 to 6), which is admeasuring an aggregate of 295.0 sq. mtrs. together with tenements or tenanted premises / building or 339 sq. mtrs structure standing thereon, known as "Hari Krupa", consisting of 16 tenants which is situated, lying and being at Village - Malad North, Taluka - Borivali, Mumbai Suburban District, situated at Mamlatdarwadi Road, Malad West, Mumbai - 400 064. Falling within the limits of "P North" Ward of The Municipal Corporation of Greater Mumbai and assessed by the corporation under Ward No. PN-4263(2A) and having account no. PN-12-058-00-8 has passed an Order dated 01/02/2022 wherein it is stated as under:-

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client, "NAVYANTH INFRASTRUCTURES PVT. LTD.", a Limited Liability Partnership, registered under the provisions of the Limited Liability Partnership Act, 2008, having its office at B-101, Shrirang Niwas, Gokhale Road, Mulund (East), Mumbai-400 081, represented through its partners namely MR. SHARDOOL VAIBHAV JOSHI, have agreed to purchase property more particularly described in the Schedule hereunder written, from its Owners (1) MRS. HIRABAI UMAKANTH VASAIKAR, (2) MR. RAVINDRA UMAKANTH VASAIKAR, (3) MR. RAJAN UMAKANTH VASAIKAR, (4) MIRA UMAKANTH VASAIKAR, (5) KIRTI UMAKANTH VASAIKAR, (6) VINOD UMAKANTH VASAIKAR, (7) SANTOSH UMAKANTH VASAIKAR. My client has instructed me to investigate title and issue title clearance certificate in respect of the said Property. Any person/s having any right or claim upon the said property or any part thereof by way of sale, mortgage, lease, gift deed, inheritance, court decree or in any other manner are required to make the same known in writing along with supporting documentary evidence to the undersigned at his office at Akanksha, 2nd Floor, Sane Guruji Nagar, Mulund (East), Mumbai - 400 081, within fourteen (14) days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived or abandoned and title of the said Property shall be certified by me as clear and marketable and further sale of the said Property by the said Owners in favour of my Client shall be completed without any reference to such claims.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client, **MRS. SHILPA RAY**, residing at Flat No. A-406, Fourth Floor, Silver Star, Sundar Nagar, Kalina, Vidyanageri, Santacruz (East), Mumbai-400098 has agreed to verify and investigate the Title of Ownership of the undermentioned Flat. The said flat as described in the schedule below, was originally acquired by Mrs. Purima Thakre, Mrs. Shilpa Thakre, and Mrs. Veena Thakre. Mrs. Veena Thakre passed away intestate on 08.01.2020 and her husband Chandrakant Gulabara Thakre also passed away on 24.10.2023. She left behind three daughters- Mrs. Shilpa Ray (Maiden name - Shilpa Thakre), Mrs. Purima Chandrakant Thakre (Married name - Purima Thakre Braiker) and Mrs. Monali S. Kadkade - as her surviving legal heirs as per the applicable law of succession. All persons or any other legal heirs with any claim, right, title or interest in the said flat by way of sale, transfer, assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement possession, inheritance, maintenance or otherwise howsoever, to the said flat are hereby requested to submit their claims in writing along with requisite documentary evidence, to the undersigned at Office No. B-5, Pavansot C.H.S Ltd., Plot No. 55, Sector 21, Kharghar, Raigad, Maharashtra 410210 within **Fourteen (14) days** from the date of this publication, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived or abandoned and that my client and the abovementioned heirs shall have a clear title of ownership without any further reference to such claims.

SCHEDULE OF THE PROPERTY
Flat No. B1/403, Fourth Floor, Building No. B-1, Lok Everest Complex, Lok Everest Co-operative Housing Society Limited, Jata Shankar Dosa Road, Near Mulund Fly Over, Mulund (West), Mumbai-400080, admeasuring about 1054.9 Sq. Ft. carpet or 98.03 Sq. Mtrs. Carpet area or 1370 Sq. Ft. built-up or 127.32 Sq. Mtrs. Built-up area, situated on the land bearing City Survey No. 661/1-17 (ref. OC) of Village Mulund (West), Taluka Kurla.
Place: Mumbai ARSHPREET KAUR KARWAL Advocate
Dated: 12/06/2024

विदर्भ कोकण ग्रामीण बँक
Vidharbha Konkana Gramin Bank
भारत सरकार, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम
Govt. of India, Bank of India & Govt. of Maharashtra Undertaking
Regional Office, Ratnagiri: 792P, Bhairavnathkripa, Opposite Apradh Hospital, Marutimandir, Majgaon road, Ratnagiri-415612
Telephone No.02352-222066, 221378 E-mail: vkgb.roat@gmail.com

PUBLIC NOTICE OF SALE BY E-AUCTION
E-auction sale notice for sale of immovable assets under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8 (6) of the security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **constructive/physical** possession of which has been taken by the Authorised Officer of Vidharbha Konkana Gramin Bank, Secured Creditor will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis on **28 June 2024** for recovery of an amount mentioned below against the Relevant Accounts due to Vidharbha Konkana Gramin Bank, Secured Creditor, from the borrower(s) and the guarantor(s) names of whose are mentioned below. The reserve price is mentioned against the Description of property and the earnest money deposit is also mentioned below against the Description of property.

Pro. No.	Name and Address of Borrower's /Guarantor's	Date of Demand Notice (13/2)	Total dues to be recovered As on 31/05/2024 (Rs.)	Details of Secured Assets possessed and put for auction/sale	Date of Symbolic possession	Reserve Prices (Rs.)
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1	Branch-Chiplun Borrower- Mr. Arun Daji Pawar Co-Borrower-Mrs. Ashwini Arun Pawar	15/04/2023	Rs. 10,05,864/- Plus uncharged interest	Flat No.12, Terrace Floor, Built up area 365 sq.ft. and open terrace 320 sq.ft. on terrace floor in the building which is named and styled 'Ashgandha' Apartment Situated in Survey No. 83 A, Hissa No. 2B1/7 (After Computerization) 56, area 0-07-19 Ha, at Kavitali Chiplun, Tal. Chiplun, Dist. Ratnagiri.	11/07/2023	Rs. 11,25,000/- EMD (10%) Rs. 1,25,000/-
2	Branch-Chiplun Borrower- Mr. Umesh Suresh Shinde Guarantor- Mr. Abhishek Pramod Dabholkar	06/07/2023	Rs. 23,73,674/- Plus uncharged interest	Flat No.202, 2 nd Floor, Built up area 755 sq.ft. in the building which is named and styled as 'Ravindraya Plaza' Situated in Gat No. 149/01 area 0-08-5 Ha, at Kalamaste Area. Tal. Chiplun, Dist. Ratnagiri.	13/10/2023	Rs. 14,40,000/- EMD (10%) Rs. 1,44,000/-
3	Branch-Ratnagiri Borrower- Mr. Sakhaman Laxman Pendhari Co-Borrower- Mrs. Sujata Sakhaman Pendhari, Guarantor- 1) Mr. Gangaram Sonu Devale, 2) Mr. Ramchandra Bhogoji Zore	15/03/2023	Rs. 11,07,150/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of land situated of Survey No. 91A, H.No 9 and House thereon admeasuring aggregate 0-24-0 R. situated at Mahale, Tal. Sangmeshwar, Dist. Ratnagiri	25/05/2023	Rs. 18,90,000/- EMD (10%) Rs. 1,89,000/-
4	Branch-Ratnagiri Borrower- Mr. Janardan Yashwanth Kamble Co-Borrower- Mrs. Akashini Janardan Kamble Guarantor- 1) Mr. Deepak Kashinath Wadkar 2) Mr. Suresh Gangaram Wadekar	06/07/2023	Rs. 9,98,383/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of land with building, sheds & structures standing thereon, situated at Mouje Kuwarbar, Tal. & Dist. Ratnagiri bearing Survey No. 25, H.No.1A/9 admeasuring aggregate 0-02-81 HA.(Varkas 0-00-66+ Pothkarha 0-02-15 ha) total area 281 sq.mtrs and House No.4/407 thereon.	11/10/2023	Rs. 26,10,000/- EMD (10%) Rs. 2,61,000/-
5	Branch-Lanja Borrower- Mrs. Shaheen Zubeen Khan, Co-Borrower- Mr. Zuben Augusteen Khan, Guarantor- Mr. Mazhar Muneew Dhamaskar	28/07/2023	Rs. 18,96,571/- Plus uncharged interest	House No. 2685 built up area 798 sq.ft. in original mortgage deed 544 sq. ft. along with all pieces of land with buildings, sheds& structure standing thereon, situated at Gat no. 863/C area 0-03-00 HR of village lanja Tal- Lanja, Dist- Ratnagiri.	12/10/2023	Rs. 18,90,000/- EMD (10%) Rs. 1,89,000/-
6	Branch-Khed Borrower- Mr. Prashant Vasant Varankar, Co-Borrower- Mrs. Prerana Prashant Varankar, Guarantor- 1) Mr. Balaram Ramchandra Tambat 2) Mr. Vilas Annapa Dhanavade	11/09/2018	Rs. 18,27,704/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of residential Flat No. 03 admeasuring 565 sq. ft. on the ground floor of the building known as "Sagar Park", Shivhar Road, Khed, Tal. Khed, Dist. Ratnagiri.	30/11/2018	Rs. 11,50,000/- EMD (10%) Rs. 1,15,000/-
7	Branch-Khed Borrower- Mr. Ravindra Raghunath Pawaskar, Co-Borrower- Mr. Rohan Ravindra Pawaskar, Guarantor- 1) Mr. Rajiv Shankar Sheth, 2) Mr. Amit Vasanti Mehata	31/10/2022	Rs. 12,04,847/- Plus uncharged interest	Residential flat No. G-2, House No. 1405 A (2), Ground Floor "Classic Plaza" admeasuring 566 Sq.Ft. (Built up), situated at survey No.247/1/1-2 admeasuring area 0-03-02 HR, within the territorial limit of Grampanchayat Bharne, Tal. Khed, Dist. Ratnagiri.	11/01/2023	Rs. 9,57,500/- EMD (10%) Rs. 95,750/-
8	Branch-Laxmipuri Borrower- Mr. Pratap Ananda Chougale Co-Borrower- 1) Mr. Ananda Balu Chougale, 2) Mr. Vilas Ananda chougale 3) Mrs. Shakuntala Ananda Chougale Guarantor- 1) Mr. Sanjay Hindurao Sabale, 2) Mr. Ananda Tukaram Shinde	22/11/2021	Rs. 5,46,322/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of Grampanchayat Milkat No.215 Admeasuring 570 Sq.ft. consisting of House & Open space situated at Donwade, Tal. Karver, Dist. Kolhapur.	23/02/2022	Rs. 5,40,000/- EMD (10%) Rs. 54,000/-
9	Branch-Laxmipuri Borrower- Mrs. Sanjeevani Deepak Patil, Co-Borrower- Mr. Deepak Yashwanth Patil	27/06/2017	Rs. 11,54,863/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of Grampanchayat Milkat No. 659, admeasuring in total 825 Sq. Ft. consisting of house situated at Donavade, Tal. Karver, Dist. Kolhapur	28/11/2017	Rs. 7,02,000/- EMD (10%) Rs. 70,200/-
10	Branch-Laxmipuri Borrower- Mr. Vishnu Balwant kamble Co-Borrower- 1) Mr. Balwant Dalu Kamble, 2) Mrs. Bayaka Balwant Kamble, Guarantor- Mr. Kundalik Baburao Powar	09/2/2022	Rs. 34,0591/- Plus uncharged interest	In the limit of village at post Donawade Tal. Karver, Dist. Kolhapur in the State of Maharashtra within the jurisdiction of the Sub-Register Karver, Tal- Karver, Dist. Kolhapur, Situated at Donavade, Grampanchayat Milkat No. 517 Adm. 280 Sq. ft. thereon.	26/05/2023	Rs. 4,01,000/- EMD (10%) Rs. 40,100/-
11	Branch-Laxmipuri Borrower- Mr. Prabhakar Shankar Khot Co-Borrower- Mrs. Anita Prabhakar Khot, Guarantor- Sudhakar Prabhakar Gaikwad	19/12/2023	Rs. 3,03,706/- Plus uncharged interest	R.S. No. 2992/2 out of Plot No. 15. The area of 1200 sq. ft. consisting of house in Plot No. 15, situated at Rulkar Colony, Bhimvijay Gruhनिर्माण Sahakari Sanstha Chandananager 'E' ward, Tembali Railway fatak, Kolhapur, Dist Kolhapur	14/04/2024	Rs.34,00,000/- EMD (10%) Rs.3,40,000/-
12	Branch-Laxmipuri Borrower- Mr. Uday Balaso Ambapkar Co-Borrower- Mrs. Uma Uday Ambapkar, Guarantor- Mr. Maruti Antu Sutar	19/12/2023	Rs. 3,30,595/- Plus uncharged interest	G.M No. 66/02 total area 750 Sq. ft. (Built-up area 405 + 165 = 570 sq. ft. & Open area 180 sq. ft.) consisting of land & House situated in the limit of village at Shiye, Tal Karver, Dist Kolhapur in the state of Maharashtra within the jurisdiction of the Sub-Register Karver	18/03/2024	Rs.6,75,000/- EMD (10%) Rs.67,500/-
13	Branch-Talavali Borrower- Mr. Sunil Ramchandra Range, Guarantor- Mr. Nisar Hamidkhan Sarguro	05/06/2021	Rs. 10,05,864/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of residential House No-514, S.No.43 A Hissa, No.1/9 Palpene Road, Area 0.0465 situated At/Post Shringartali Tal. Guhagar, Dist. Ratnagiri. Out which Mortgage Area 0.02.325.	30/01/2018	Rs. 9,29,000/- EMD (10%) Rs. 92,900/-
14	Branch-Talavali Borrower- Mr. Prashant Prakash Surve Co-Borrower- 1) Mr. Prakash Sakharan Surve, 2) Mrs. Pooam Prakash Surve Guarantor- 1) Mr. Chandrakant Narayan Gije, 2) Mr. Jayendra Vijay Khanvilkar 3) Mrs. Mangal Jayendra Khanvilkar	11/11/2016	Rs. 6,09,925/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of property located at Flat on floor, no. 2 Gat no. 248, Grampanchayat House no. 298(K1) area 810 sq.ft. village Janvale, Tal – Guhagar , Dist- Ratnagiri.	30/01/2018	Rs. 12,09,000/- EMD (10%) Rs. 1,20,900/-
15	Branch-Kagal Borrower- Mr. Suresh Tukaram Parkar Co-Borrower- Mrs. Pralibha Suresh Parkar	11/07/2018	Rs. 20,86,748/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of Panori Grampanchayat Milkat No. 149 total area of 676 Sq. Ft. and in 149/1 is 1133 Sq. Ft., total 1809 Sq. Ft. consisting of old house and open space situated at Panori village, Tal. Radhanagari, Dist. Kolhapur	25/10/2018	Rs. 4,39,000/- EMD (10%) Rs. 43,900/-
16	Branch-Kagal Borrower- Mr. Narayan Aba Patil, Co-Borrower- Mrs. Nalini Narayan Patil, Guarantor- Mr. Shivaji Kundalik Dandawate	03/07/2018	Rs. 17,09,561/- Plus uncharged interest	All the pieces and parcels of land situated at G. P. No. 114/A total area 1200 Sq.Ft. Consisting of house situated at village Gorambe, Tal. Kagal, Dist. Kolhapur.	21/11/2018	Rs. 10,91,000/- EMD (10%) Rs. 1,09,100/-

Earnest Money Deposits (EMD)		10% of the reserve price as mentioned above
Incremental Amount		Rs.10,000/-
E-auction date & time		Date:-28 June 2024 between 11.00 A.M and 4.00 P.M
Last date of submission of EMD and KYC		Date 27 June 2024 before 3.00 P.M

The terms and condition of the E-auction are as under:
1) E-Auction is being held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis. 2) The E-auction will take place through portal <https://vkgb.procure247.com> on 28 June 2024 from 11.00 A.M. and 4.00 P.M. with unlimited extensions of 05 Minutes each. 3) For detailed procedure and terms and conditions of E-Auction, interested bidders may visit <https://vkgb.procure247.com> and download relevant documents. Interested bidders may also get in touch with service provider on below mentioned contact numbers. 4) For the reasons recorded, it shall be in the discretion of the Authorised officer to cancel the Auction proceeding for any reason and return the EMD deposited and bank would not entertain any claim or representation in that regard from the bidders. 5) Particulars specified in respect of the said property above schedule have been stated to the best of the information of the Authorised officer/Bank but Authorised Officer and/or Bank will not be answerable for any error, misstatement or omission in this public notice. 6) The Intending purchaser/bidder required to deposit amount of EMD through RTGS /NEFT/Fund transfer/Cash Deposited to Account No.(detail as under) by 3:00 P.M. on or before 27 June 2024 and register their name at <https://vkgb.procure247.com> and get user ID and password and get training on E-Auction from M/S i-Sourcing Technologies Pvt Ltd. 603, Shikhar Complex, Mr. Adani House, Mihakhali Six Road, Navrangpura, Ahmedabad - 380009, Gujarat (Help line No. 7016716557) Contact person Mr. KARAN MODI, Ahmedabad Mob.7016716557 email id karan@procure247.com & <https://vkgb.procure247.com>
Cheques will not be accepted for EMD. For inspection of property the intending bidders may contact-below mentioned officials of respective branch for respective property, details thereof as under

Details for depositing EMD			For inspection of property intended bidder may contact			
Pro.No.	Branch	IFSC Code	Account no.	Address-Vidharbha Konkana Gramin Bank	Contact Person	Mobile no.
1-2	CHIPLUN	BKIDOVG3052	305200200000035	CHIPLUN, DIST RATNAGIRI	SONAL SHAHARE	940318514
3-4	RATNAGIRI	BKIDOVG3011	301100200000035	RATNAGIRI, DIST RATNAGIRI	MANOHAR PATIL	9403577643
5	LANJA	BKIDOVG3023	302300200000035	LANJA DIST RATNAGIRI	NARAYAN REGE	9422631255
6-7	KHED	BKIDOVG3008	300800200000035	KHED DIST RATNAGIRI	SANIL TALVELKAR	9619316197
8-12	LAXMIPURI	BKIDOVG3040	304000200000035	LAXMIPURI, KOLHAPUR	NITIN JADHAV	7720078190
13-14	TALVALI	BKIDOVG3022	302200200000035	TALVALI, TQ. GUHAGHAR, DIST RATNAGIRI	GANESH BHUTEKAR	9422339822
15-16	KAGAL	BKIDOVG3045	304500200000035	KAGAL, DIST KOLHAPUR	V.K.SAWANT	7774054622

7) The said EMD shall be adjusted in case of the highest bid if accepted, otherwise returned within seven days of close of auction. The earnest money deposit will not carry any interest. 8) The sale shall be confirmed in favour of purchaser who has offered the highest sale price (Minimum Reserve Price or above) in his bid to the Authorised officer and shall be subject to confirmation by the Bank, 9) The purchaser shall pay 25% (including EMD amount) of the amount of sale price after adjusting the Earnest Money Deposit immediately on acceptance of the highest bid if accepted by the Authorised officer in respect of sale, failing which the earnest money deposit shall be forfeited. The highest bidder shall be declared to be the purchaser of the property mentioned herein provided always he is legally qualified to bid. 10) The balance 75% of the sale price shall be paid by the purchaser on or before 15th day (during banking hours) of confirmation of sale by the Authorised officer or such extended period as agreed upon in writing and solely at the discretion of the Authorised Officer. 11) In default of payment of sale price or any part thereof within the period(s) mentioned herein above, the deposit(s) shall be forfeited and the property shall be resold and the defaulting purchasers shall not have any claim to the property or to any part of sum for which the property may be subsequently sold. 12) On confirmation of the sale by the Bank and/or compliance of the terms of payment the Authorised Officer shall issue certificate of sale of the said property in favour of the purchaser in the form given in Appendix V to Enforcement of Security Interest Rules. 13) The Authorised Officer is not bound to accept the highest bid or any or all bids and reserves the right to accept or reject any or all the bids without assigning any reason thereof. 14) The purchaser would bear all the charges / fees payable for conveyance such as stamp duty, registration free, taxes etc, as applicable as per law of Government of India and State of Maharashtra and other Authorities. 15) All person participating the E-auction should upload and submit his/her/their sufficient and acceptable proof of his/her/their identity, residence & authority and also PAN/TAN cards etc. 16) This publication is also thirty day notice required under Rule 8(6) of Enforcement of Security Interest Rules, 2002 to the above borrowers/guarantors. 17) Property(S) shall not be sold below the reserved price in respect of the property.

III. Inspection of the property and documents may be made between **11 A.M. To 5 P.M.**, on all working days.
Special Instructions:-
Bidding in the last minutes and seconds should be avoided in the bidders own interest. Neither the Vidharbha Konkana Gramin Bank nor service provider will be responsible for any lapses / failure (internet failure, power failure etc.) on the part of the vendor, in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives such as backup power supply whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the auction successfully. As per the new inter-operability guidelines released by controller of Certifying Authorities (CCA) the Secured Socket Layer (SSL) certificate for an e-procurement application is generated on a new algorithm, SHA2. The users have to ensure that they have Windows XP (SP3) / Windows Vista / Windows 7 installed in their respective PC/Laptop. If you get any issue, you can install the SSL patch, which is available at our download section of our e-Auction Portal and also at corporate website <https://vkgb.procure247.com> just below the label of "Knowledge section".
Place: Ratnagiri
Date: 11 June 2024
(Baburao Pandharinath Samant)
Authorised Officer

DHAVAL SYNTHETICS
B-6/A, Sidhapura Industrial Estate, L. B. Shastri Marg, Ghatkopar (W) Mumbai, Maharashtra, India- 400086
Tel : + 91 81084 49365 Email Id: amit@morsun.in

FORM NO. URC-2
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act (Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014)

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA) Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin code - 122050 that M/s. DHAVAL SYNTHETICS, a Partnership Firm may be registered under part I of Chapter XXI of the Companies Act, 2013, as a company limited by shares.
2. The principal objects of the company are as follows:
Dealers, Manufacturers, Suppliers, exporters and importers of paints, solvents, chemicals, auxiliaries, and allied products.
3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at B-6/A, Sidhapura Industrial Estate, L.B. Shastri Marg, Ghatkopar (W), Mumbai, Maharashtra, India- 400086.
4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code - 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the Firm at its registered office.

Dated this 12th day of June, 2024
For DHAVAL SYNTHETICS
Sd/-
Sanjay Chandrakant Mehta
(Authorised Representative of Jell Pharmaceuticals Private Limited) (Partner)
Sd/-
Chirag Chandrakant Mehta (Partner)

SWAN ENERGY LIMITED
Regd. Office: 6, Feltham House, 10 J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: 022-40587300, Email: invgn@swan.co.in, Website: www.swan.co.in
CIN: L17100MH1909PLC000294

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)
Pursuant to sections 124 and 125 of the Companies Act, 2013 read together with the IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, the Company is required to transfer the shares, in respect of which Dividend has remained unclaimed/unpaid for a period of seven consecutive years or more, to the Investor Education & Protection Fund (IEPF).
Accordingly, the underlying shares in respect of the unclaimed/unpaid dividend for the financial year 2016-17, declared at 109th Annual General Meeting of the shareholders held on September 21, 2017 and which has been unclaimed/unpaid for a period of seven (7) consecutive years are mandatorily required to be transferred to the IEPF on **October 27, 2024**.

Pursuant to the said Rules, the Company had sent an individual Communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF and have not claimed the Dividends for seven consecutive years in respect of the Financial Year 2016-17, requesting them to claim the same.
The Company has uploaded details of the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF on its website i.e. www.swan.co.in. Shareholders are requested to refer to the website to verify the details of the shares liable to be transferred to IEPF. Notice is further given to the shareholders to claim/encash the unpaid/unclaimed Dividend for the Financial Year 2016-17 onwards latest by **October 27, 2024** so that shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if dividend remains unclaimed/unpaid as on October 27, 2024, the Company shall proceed to initiate action for the transfer of shares of such shareholders by the due date October 27, 2024, without any further notice as per revised procedure laid down in the Amended Rules.
As per Amended rules, the concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company would be issuing new Share Certificate in lieu of the Original certificate(s) held by them for the purpose of conversion into DEMAT form and subsequent transfer in DEMAT account of IEPF Authority. Upon such issue, the Original Share Certificate(s) which are registered in shareholder name(s) will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of such shareholders holding shares in demat form, the transfer of shares in DEMAT account of the IEPF Authority will be effected by the Company through the respective Depositories.

The Shareholders may please note that the above full details of the list of such shareholders uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be adequate notice in respect of the issue of new share certificates for the purpose of transfer of shares to DEMAT account of the IEPF Authority pursuant to the amended Rules.
All subsequent Dividends on such shares shall be credited to IEPF. No claim shall lie against the Company in respect of the unclaimed Dividend and shares transferred to IEPF. On transfer of the Dividend and shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF in form IEPF-5 as per the Rules. The said procedure is available on the website of IEPF viz., www.iepf.gov.in.
For any queries on the above matter, shareholders are requested contact either Nodal Officer at its registered office or Purva Sharegistry (India) Private Limited, Shivshakti Industrial Estate, Unit No.9, 7/B, Sitaram Mill Compound, J.R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai 400 011.
June 11, 2024 Mumbai
For Swan Energy Limited
Sd/-
Arun S. Agarwal
Nodal Officer and Company Secretary

बँक ऑफ इंडिया
Bank of India
KARJAT BRANCH
Liyatkhan Manzi, Mahavir Peth, Karjat, Pincode-410201, Maharashtra.

Ref No: KJT/AS/2024-25/ Date: 29/05/2024

Registered Post AD
To,
1. Mr. Akshay Ashok Girpunje
Room No. 104 near Arti Housing Society, 1st Floor, Rameshwadi, Badlapur (West), Taluka: Ambernath-421503
2. Mr. Akshay Ashok Girpunje
Flat No. 102 First Floor C-Wing Shiv Shrishti CHSL, Village-Bardi, Tal.-Karjat, Dist.-Raigad

Madam/Sir,
NOTICE US 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

1. At the request made by you, the Bank has granted to you various credit facilities aggregating to an amount of Rs. 4,00,000.00/- . We give hereunder details of various credit facilities granted by us and the outstanding dues thereunder as on the date of this notice:-

Sr. No.	Nature Of Facility	Sanctioned Amount	Outstanding Dues	Total Dues
1	Star Home Loan A/C No: 120575110000157	Rs. 4,00,000/-	Rs.296346.34 + Rs. 32155.21 (Uncharged Interest from 30.08.2022 to 29.05.2024)	Rs. 3,28,501.55/-

2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets/securities (particulars of properties/assets charged to bank):-

"EQM of properties situated at Flat No. 102 admeasuring 21.80 Sq. Mtrs. Carpet Area on First Floor C-Wing, Shiv Shrishti CHSL, S.No 5/2 Village Bardi, Tal. Karjat Dist Raigad 410201"

Boundary of plot: East: Survey No.5 Hissa No.3; West: Survey No.5 Hissa No. 1; South: Survey No.5, Hissa No. 4; North: Boundary of Village Ukrool

Boundary of Flat: East: Wing-D; West: Wing-B; South: Open Space; North: Road

3. As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from **28.09.2022** in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.

4. For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of **Rs. 3,28,501.5**

कापूस उत्पादकांची ससेहोलपट

अमरावती, दि.११ :खुल्या बाजारत कापसाचे दर आज ना उधा वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला. कापसाचे दर तर वाढले नाही, उलट या दराने घसरण झाली. दोन वर्षांपूर्वी १२००० रुपये किंत्लपर्यंत चढ करलेला कापूस सात हजार २०० रुपये किंत्लपर्यंत खाली घसरला आहे. यामुळे कापूस उत्पादकांची पार निराशा झाली आहे. फरदस कापसाचे दर ४२०० रुपये

किंत्लवर आले आहेत. तर कवडी कापसाला खरेदी करणारा व्यापारीच नाही. यातून शेतकरी चांगले धारस्तावले आहेत. जागतिक बाजारात कापसाचे दर चांगलेच घसरले आहेत. याचा फटका थेट देशातील शेतकऱ्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गत अनेक महिन्यांपासून याची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. आता उन्हाचा पारा वाढत आहे. या

परिस्थितीत टिनपत्र तापत असल्याने कापूस पेट घेण्याची शक्यता आहे. यातून शेतकऱ्यांनी कापस झपाट्याने विकण्यास सुरुवात केली आहे. याचेवडी कापसाचे दरही वेगाने खाली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कापसाचे वजनही घटत आहे. घरात ठेवलेल्या कापसाने शेतकरी कुटुंबात अॅलर्जी पसरत आहे. याचा थेट परिणाम जाणवत आहे. यामुळे ग्रामीण

अर्थव्यवस्थेत कापूस हे पीक आता मोठी डोकेदुखी निर्माण करणारे ठरत आहे. तरी थंडा लागवड कापसाचीच होणार

सोयाबीनचे दर पडले आहेत. यासोबत कापसाचे दरही घसरले आहे. यात, कापसाला अनेक प्लॅशे येतात. यामुळे सोयाबीनच्या तुलनेत कापूस परवडतो. इतर

देशातील कापसाच्या तुलनेत देशातील कापसाची गुणवत्ता चांगली आहे. यामुळे देशातील कापूस बाहेर टिकाणी जातो. याचा

परिणाम कापसाचे दर सुधारण्यावर होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

जाहीर नोटीस

सर्व लोकांना हा नोटीसीने कळविण्यात येते कि श्री रामअवतार चंद्रिका गुप्ता व श्रीमती गुरुजती रामअवतार गुप्ता, हे पर्लंट नं. ए/१, "ए" विंग, वडमजळा खाती नगर "सी" बिल्डींग सी.एच.एस. लि., रेवळे ट्रॅकजवळ, जैन मंदिर क्रॉस रोड, भाईंदर प. जि. ठाणे, चे मालक असून त्यांच्याकडून सदर पर्लंटसंबंधित श्रीमती केशवदेव अ. सावला व श्री हिरीश वी. परीख व श्रीमती भारती एच. परीख, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला मूळ करारानुसार हरवलेला आहे. तरी सदर पर्लंटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१४, न्यू सी सिडिबिनायक सी. एच. एस. सी., स्टेशन रोड, भाईंदर (प. जि. ठाणे) - ४०९ २०२, ह्या पर्यवार लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

सही/-
पुनित सुनील गारोडिया
(वकील, उच्च न्यायालय मुंबई)
ठिकाण: भाईंदर दि. १२/०६/२०२४

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या नोटीस द्वारे कळविण्यात येते की श्रीमती सविता मनुसुख छेडा ह्या पर्लंट नंबर ए/१०२, पहिला मजला, लक्ष्मण कोर्ती कृपा जैन कॉ ऑफ. हॉर्मिंग सोसायटी, समेडा पार्क, सर्व नं. ११, हिस्सा नंबर १बी, गाव समेडा नालासोपारा (प). ता. वसई जि. पालघर ४०९ २०३ ह्या पर्लंटच्या मालक होत्या त्यांचे दिनांक ०३/१२/२०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या पहात खालील वारसदार आहेत - १) श्री. मनुसुख आपटलाल छेडा - पत्नी २) कुमारी किना मनुसुख छेडा - मुलगी व ३) मी मनुसुख छेडा - मुलगा त्यांच्या मनु पहात त्यांच्या तीनही वारसदारांना संबंधित सोसायटी कडे सदर पर्लंट त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी अर्ज तसेच सोसायटीच्या बाब लॉज प्रमाणे इतर कागदपत्रे जमा करावयाची आहे. सदर पर्लंट तीनही वारसदारांच्या नावे संयुक्तपणे हस्तांतरित करावयाचा आहे.

ज्यांना कोणताही सदर पर्लंट संबंधित कोणत्याही प्रकारचा हक्क, दावा, नामाधिकार, लाभ, विक्री, गहाण, बंधीस, भाडेपट्टा, परवाना, भागीदारी वा इतर कोणत्याही स्वरूपात दावा असल्यास त्यांनी लिखित स्वरूपात कागदोपत्री पुराव्यासह खालील सही करणाऱ्या व्यक्तीला खालील पर्यवार सदर नोटीस प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत सादर करावे अन्यथा तसा कुठलाही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही असे समजण्यात येईल त्यानंतर कोणताही दावा ग्राह्य धरला जाणार नाही. जर १४ दिवसात कोणताही दावा प्राप्त झाला नाही तर संबंधित सोसायटी सोसायटीच्या बाब लॉज प्रमाणे पुढील हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करेल याची कृपया नोंद घ्यावी.

दिनांक: १२ जून २०२४

सही/-
नुनन प्रकाश पवार, वकील,
९, कल्याण कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, पंचाळ नगर, नालासोपारा-प. ता. वसई, जि. पालघर - ४०९ २०३

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीद्वारे तमाम जनेस कळविण्यात येते की, श्री. महेश सुभाष पोतदार आणि श्रीमती. सुहासिनी सुभाष पोतदार हे सनिका क्र. ३०९, निरगा पजला, इ. विंग, न्यू अजय को. ऑफ. ही. सो. लि., गाव मौजे आचोळे, नालासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०९ २०२, चे संयुक्त मालक होते तरी कॅ. सुहासिनी सुभाष पोतदार यांचे दिनांक १२/०६/२०२२ रोजी निधन झाले आहे तरी आता कॅ. सुहासिनी सुभाष पोतदार यांच्यापुढील २)श्री. सुभाष रामचंद्र पोतदार (पती) आणि २)श्री. महेश सुभाष पोतदार (मुलगा) हे त्यांचे कादंबरीदार वारस आहेत. तरी त्यांनी कोणी आमने अशिल श्री. महेश सुभाष पोतदार ह्यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी न्यू अजय सहकारी ग्रहनिर्माण संस्था वर्चस्वीत संस्थेकडे अर्ज केला आहे. तरी या नोटीसीद्वारे संस्थेच्या बांधवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंवा भागीदार हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या हरकती मागण्यात येत आहेत किंवा सदर मळकती सध्या अन्य कोणाही कोणातही विक्री, कुठणा, कज्जा, गहाण, दान, बंधीस, करार, मनुष्य, कोर्ट दवरार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत मला खालील पर्यवार कळवाव्यात अन्यथा तसा कोणाही कोणाच्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि सदर हितसंबंधासंबंधी पुढील योग्य ती कार्यवाही आमने अशिल यांच्याकडून करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सही/-
अॅड. निरगंधा जवंत परब.
पत्ता: ए/१०९, काशी कृपा को. ऑ. ही. सो. लि., दिपक मॅट्रीकल अकड, एच. टी. डेवो रोड, नालासोपारा (प) - ४०९ २०३.

PUBLIC NOTICE

The deceased, MR. MAHESH H. LALLA & MRS. RENUKA M. LALLA, were the joint-owners of Flat No. A/104, Kingston Jewel CHS Ltd, Chincholi Bunder Road, Malad (West), Mumbai - 400064, being the registered holders of 10 Shares of Rupees 50/- each bearing distinctive Nos. from 11 to 20, both inclusive, under Share Certificate No. 2. That Mr. MAHESH H. LALLA died intestate on 22/03/2022 and MRS. RENUKA M. LALLA died intestate on 21/02/2024 leaving behind their only son, Mr. Ritesh Mahesh Laha as their only legal heirs and representatives. That Mr. Ritesh Mahesh Laha, being the only legal heir of the deceased members, has applied for transfer of the aforesaid 100% shares of the deceased members, MR. MAHESH H. LALLA & MRS. RENUKA M. LALLA, of the said flat in his name. The Society hereby invites claims or objection from heirs or other claimants to transfer the 100% shares and interest of the deceased members, MR. MAHESH H. LALLA & MRS. RENUKA M. LALLA (50% each), in the capital property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of deceased member in the capital property of the Society, failing which the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased member in the capital property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society, Dated this 12th day of June, 2024.

For Kingston Jewel CHS Ltd
Sd/-
Hon. Secretary/Chairman.



फिनसर्ह प्रायव्हेट लिमिटेड ("एफएफपीएल") च्या लिखावतील सार्वजनिक सूचना; संपूर्णतः कार्यालय: ओ-२०६, दुसरा मजला, ग्रीन विद्यार्थी सेंटर, पुणे-४११०३३.

ग्राहकांनी सोप्याचे दामिने एफएफपीएलकडे ज्या केल्याचे एफएफपीएलकडून सर्व संबंधित आणि सर्व-सामान्य सूचित केले जाते, मोडेल लोन घेताना खाली नमूद केलेल्या खात्यांच्या लिखावत सहाजी १०:३० वाजव्यापासून खालील ठिकाणी ज्यांचा विलबाचा रक्कम जास्त असले त्यांना प्राधान्य देण्यात येईल, ज्या ग्राहकांनी कर्जाची रक्कम फेडण्यास टाढारवळ केली आहे किंवा बर्तवार नोटीस देऊनही आवश्यक मार्गित देण्यात अपयशी ठरले आहेत अशा ग्राहकांच्या खाली नमूद केलेल्या कर्जा खात्यांसाठी.

निव्विधकारांनी २५.००/- रचर्पांची अर्जद नवी रिपॉझिट जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लिखावत्या दिवशी आदरीनीएल/एफएफपीएलच्या माध्यमातून, लिखावत्या ठिकाणी निव्विधकारांनी आपले बँक अडखप / वॉन कार्ड सोबत ठेवावे. लिखावते ठिकाण आणि सार्वजनिक वदल्यास ती लिखाव बँडव्हा राखवली जाईल, तपासून वा सार्वजनिक लिखावती संबंधित संपूर्ण अर्ज आणि शर्ती ("टी अँड सी") बाबत; आपली निव्विध कारद करणे हे संबंधित टी अँड सीसाठी डीमड सेक्युरी मानले जाते. सार्वजनिक लिखाव विक्रीच्या अनुप्रविधीत/ अयवर् / वद आल्यास, बीएएएएए, कर्तदाराच्या योग्यप्राकरून, तागण ठेवलेले दामिने खानगी विक्रीद्वारे विकण्याचा आपला अधिकार राखून ठेवू शकते.

लिखावत्या तपशील: लिखावती तारीख आणि वेळ: १८ जून २०२४ (सहाजी १०:३० ते दुपारी १२:३०) लिखावते ठिकाण: दुकान क्रमांक ३ अमरज्योती भाग १, कार्टेमानवकी, एच. बी. दिव्या शाळेजोवारी, पुणे लिंक रोड, कल्याण पूर्व - 421306.

वर्चिक क्र.	मोडेल लोन खाते क्र.	कर्तदाराचे नाव	पत्ता	सोप्याचे एकूण वजन
1	KI1000024	वैभव पांडुरंग मोडे	द्वारली पांडुरंग मोडे छोली क्रमांक ३ चाक क्रमांक ३ अमृत सिद्धी सोसायटी पार्स एरॉन हानीमलंग रोड, चेतना शाळेजवळ, कल्याण ठाणे, महाराष्ट्र.	नियक्त डब्युटी 35.49 ग्रॉस डब्युटी 35.49 (2 साखळी)
2	KI1000030	अनिकेत सुंदर पुजारी	द्वारली 303, काचे पार्क, प. जि. चिडिंग, शीळ रोड कस्बे ट्रेडर नोटीवली, कल्याण ईस्ट, ठाणे महाराष्ट्र.	नियक्त डब्युटी 29.79, ग्रॉस डब्युटी 29.79, नियक्त डब्युटी ३६.०८/ (बेवलेट) ग्रॉस डब्युटी ३६.०८ (साखळी)
3	KI1000031			

एच.बी./-
दिनांक: १२.०६.२०२४
फिनसर्ह प्रायव्हेट लिमिटेड, ठिकाण: मुंबई

Summit सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
(पूर्वीची सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)

संपत्ती: U64200MH2013PLC375466
नोंदणीकृत च कार्यालय: कार्यालय - २, २, वा वरदान, गिरी, २, अमिनीय, विद्यार्थी मार्ग, एमपीए मार्ग, कुर्ना (प.), मुंबई - ४०० ०४०, प्ल. क्र.: २९२ २२ ९९००२९२
ई-मेल: secretarial@summitdigital.com वेबसाइट: www.summitdigital.com

डिबेंचरधारकांना सूचना
व्याज प्रदानासाठी नोंद दिनांक

असे सूचित करण्यात येत आहे नैसनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या डेब्ट मार्केट विभागात लिस्टेड असलेल्या कंपनीद्वारे निव्विध सौकर्य, रेड, लिस्टेड, रिडिमेबल, नॉन कन्वर्टिबल डिबेंचर ("एसीडीव्") या शर्ती व संदर्भानुसार, कंपनीचे व्याज प्राप्त करण्यासाठी पार एसीडीव् मार्केट नॉन कन्वर्टिबल कन्वर्टिबल नॉन डिबेंचर निव्विध केली आहे. खालील नव्विधनुसार, या एसीडीव् मार्केट नॉन कन्वर्टिबल कन्वर्टिबल नॉन डिबेंचर आलेल्या सूचीद्वारे नॉन डिबेंचर लॉकराची मातक म्हणून दिव्दु केविले जा व क्वली मार पडत असत आता कायदा या अस्तित्तः

आवृत्तिसंख्या	व्याजाचा	हेतू	नोंद दिनांक	प्रदानाची निव्विध तारीख
INE507T07062	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४
INE507T07070	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४
INE507T07088	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४
INE507T07096	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४
INE507T07104	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४
INE507T07112	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४
INE507T07120	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४
INE507T07138	व्याजाचे प्रदान	संगववार,	दि. २०.०६.२०२४	सोमवार, दि. ०१.०७.२०२४

सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कडून
(पूर्वीची सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात/कनिष्ठा) सही/-
सुनील ससेहोलकर
कंपनीचे सचिव व अडव्दुक्त अधिकारी
फोन: २६६२२२

ठिकाण: मुंबई
दिनांक: १२.०६.२०२४

SWAN ENERGY LIMITED

Regd. Office: 6, Feltham House, 10, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: 022-40587300. Email: info@swan.co.in, Website: www.swan.co.in

CIN: L17100MH909PLC00294
TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)

Pursuant to sections 124 and 125 of the Companies Act, 2013 read together with the IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, the Company is required to transfer the shares, in respect of which Dividend has remained unclaimed/unpaid for a period of seven consecutive years or more, to the Investor Education & Protection Fund (IEPF).

Accordingly, the underlying shares in respect of the unclaimed/unpaid dividend for the financial year 2016-17, declared at 109th Annual General Meeting of the shareholders held on September 21, 2017 and which has been unclaimed/unpaid for a period of seven (7) consecutive years are mandatorily required to be transferred to the IEPF on **October 27, 2024**.

Pursuant to the said Rules, the Company had sent an individual Communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF and have not claimed the Dividends for seven consecutive years in respect of the Financial Year 2016-17, requesting them to claim the same.

The Company has uploaded details of the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF on its website i.e. www.swan.co.in. Shareholders are requested to refer to the website to verify the details of the shares liable to be transferred to IEPF. Notice is further given to the shareholders to claim/encash the unpaid/unclaimed Dividend for the Financial Year 2016-17 onwards latest by **October 27, 2024** so that shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if dividend remains unclaimed/unpaid as on October 27, 2024, the Company shall proceed to initiate action for the transfer of shares of such shareholders by the due date October 27, 2024, without any further notice as per revised procedure laid down in the Amended Rules.

As per Amended rules, the concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company would be issuing new Share Certificate in lieu of the Original certificate(s) held by them for the purpose of conversion into DEMAT form and subsequent transfer in DEMAT account of IEPF Authority. Upon such issue, the Original Share Certificate(s) which are registered in shareholder name(s) will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of such shareholders holding shares in demat form, the transfer of shares in DEMAT account of the IEPF Authority will be effected by the Company through the respective Depositories.

The Shareholders may please note that the above full details of the list of such shareholders uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be adequate notice in respect of the issue of new share certificates for the purpose of transfer of shares to DEMAT account of the IEPF Authority pursuant to the amended Rules.

All subsequent Dividends on such shares shall be credited to IEPF. No claim shall lie against the Company in respect of the unclaimed Dividend and shares transferred to IEPF. On transfer of the Dividend and shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF in form IEPF-5 as per the Rules. The said procedure is available on the website of IEPF viz., www.iepf.gov.in.

For any queries on the above matter, shareholders are requested contact either Nodal Officer at its registered office or Purva Sharegistry (India) Private Limited, Shivshakti Industrial Estate, Unit No. 7/B, Sitaram Mill Compound, J.R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai 400 011.

June 11, 2024/Mumbai

For Swan Energy Limited
Sd/-
Arun S. Agarwal
Nodal Officer and Company Secretary

आयव्हीपी लिमिटेड
सीआयएन: एल७९९९९एमएच९९२९पीएलसी००१०३
नोंदणीकृत कार्यालय: शंभिकांत एन. रेडीज मार्ग, घोडपंचवे, मुंबई-४०००२३; दूर: ०२२-२३१५७३००; वेबसाईट: www.ipvindia.com, ई-मेल: ivpsecretarial@ipvindia.com

सूचना
गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयव्हीपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे सभाभागाचे हस्तांतरण

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (शिक्षण, संरक्षण/शिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (निमम), सुधारितप्रमाणे ७ सलम येथे किंवा अधिक काळाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेल्या लाभार्थिदारांनील कंपनीने सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयव्हीपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त नियमांच्या पुर्तिसुद्ध कंपनीने आयव्हीपीएफ खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आहेत त्यांना कंपनीने वैयक्तिक सूचना पाठविली आहे आणि हस्तांतरणसय देय शेअर्सचे संपूर्ण नपशील कंपनीच्या www.ipvindia.com वेबसाईटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयव्हीपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्स व दावा न केलेले लाभार्थीचे नपशील वेबसाईटवर पडताळवू घ्यावेत.

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी आयव्हीपीएफकडे हस्तांतर होण्यापूर्वी वित्तीय वर्ष २०१६-१७ दरम्यानचे वित्तीय लाभार्थिदार दावा करावा. संबंधित भागधारकांनी पुढे सूचना घ्यावी की, कंपनीकडे १२ सप्टेंबर, २०२४ पर्यंत त्यांच्याकडून कोणताही वर व्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीकडून निव्विध नमुद आवश्यकतांची पूर्तता करून पुढील कोणातीही सूचना न देता वित्थित कालमर्यादित आयव्हीपीएफ प्राधिकरणाकडे ७ सलम वर्षाकरिता दावा न केलेले लाभार्थीवरील शेअर्स हस्तांतर केले जातील. यापुढे वास्तविक व्यवहार भागधारणा असल्यास याबाबतचे शेअर्स हस्तांतरणासाठी कंपनीकडून मूळ भागधारणापुढेवची दुय्य भागधारणाकडून कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र हार्डविकच वर केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशील हे निव्विधनुसार आयव्हीपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नवीन भागधारणापत्र वितरणसंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे. डिबिट स्वरुपात भागधारणा असल्यास निव्विध नमुद प्रक्रियेनुसार आयव्हीपीएफ प्राधिकरणाच्या डिबिट खात्यात ठेवीदारद्वारे कॉपीट कारवायने अशा शेअर्सचे हस्तांतर केले जाईल.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयव्हीपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेले लाभार्थी व संबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ, काही असल्यास वरान निव्विध वित्थित प्रक्रियेचे पालन करून आयव्हीपीएफ प्राधिकरणाकडून त्यावर फूडल दावा सांगत येईल आणि सदर निव्विधनुसार आयव्हीपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेले लाभार्थी व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगत येणार नाही.

याबाबत काही चौकशी असल्यास कृपया संपर्क कंपनी निव्विधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **वे. लिंक इन्टाटिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**, सर्व-१०२, २४७ पार्क, लाल बहादूर शाही मार्ग, विक्रीकॉटी (प.), मुंबई-४०००८३, दूर: ०२२-२२९१६६२००, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in

आयव्हीपीएफ लिमिटेडकरिता सही/-
जय अ. मेहता
कंपनीचे सचिव

ठिकाण: मुंबई
दिनांक: ११.०६.२०२४

PUBLIC NOTICE

Notice is being caused on behalf of my Client Mr. Arif Shahbaz Khan of Mumbai that he is the Owner and Landlord of the Building known as Rehmat Manzil lying and situated at 150, Modi Street, Mumbai - 400 001 and his executed a General Power of Attorney dated 17/09/2023 and appointed his Father Mr. Shahbaz Khan to look after and manage the day to day affairs of the said property and to further represent him in all legal proceedings on his behalf.

Take notice that by a Legal Notice dated 17/04/2024 my client has revoked and cancelled said General Power of Attorney. In light of the above, this Public Notice is being given to the Public at Large not to deal with Mr. Shahbaz Khan in respect of Rehmat Manzil situated at 150, Modi Street, Mumbai - 400 001 and Henceforth, any person/persons having any transaction with Mr. Shahbaz Khan in respect of said Rehmat Manzil will do so at his own risk and the same shall not be binding upon my Client and my Client shall not be liable for any consequences there of.

Dated : 12/06/2024
Place : Mumbai

M. Saeed
(Advocate, High Court)
297, Issak Manzil, 1st Floor,
Room No- 13, S.V.P. Road,
Mumbai - 400 003.
Mob: 9821464675

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the original share certificate bearing No. 313 of 400 shares with Folio No. **B00462** of **BOMBAY BURHAM TRADING CORP. LTD.** Standing in the name of **BHANUMATI TANMANISHANKER SHUKLA (Deceased) & TANMANISHANKAR I SHUKLA ESQ (Deceased)** have been lost or misplaced and undersigned have applied to company to issue duplicate certificate in lieu thereof. Any person who has a claim in respect of said shares should lodge such claim with company at its Administrative Office at **BOMBAY BURHAM TRADING CORP. LTD** Company Address: 9 Wallace Street Fort, Mumbai, Maharashtra, 400001 within 21 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificate.

Folio No.	Certificate No.	No. of Shares	Distinctive Nos.
B00462	313	400	60865516-60865915

Name of the Shareholders:
BHANUMATI TANMANISHANKAR SHUKLA (Deceased)
TANMANISHANKAR I SHUKLA ESQ (Deceased)

Place: Mumbai
Date: 12/06/2024

Name of the Legal Heir :-
PURVI MITESH PAREKH

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM **NITINKUMAR GIRDHARLAL DHARDA** TO **NITIN GIRDHARLAL DHORDA** AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. **M-2459840**

I HAVE CHANGED MY NAME FROM **SANTAN ALEXINHO DSOUZA** TO **SANTAN ALEX DSOUZA** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **SANTAN DSOUZA** TO **SANTAN ALEX DSOUZA** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **PINALBEN DEVENDRAKUMAR PATEL** TO **PINAL DEVENDRA PATEL** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **DEVENDRAKUMAR NATVARLAL PATEL** TO **DEVENDRA NATVARLAL PATEL** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **SAHJAYKUMAR NAVINCHANDRA SHAH** TO **SANJAY NAVINCHANDRA SHAH** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **BILKISH JAVED SAYYAD** TO **BELKEES JAVED SAYYED** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **SHAIKH SHAMSUDDIN UMID ALI** TO **SHAMISHUDDIN UMIDALI** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **DISHA SWAMI** TO **DISHA DILIP RANKAWAT** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **DISHA RANKAWAT** TO **DISHA DILIP RANKAWAT** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **BIPINKUMAR LAXMISHANKAR YADAV** TO **BIPIN LAXMISHANKAR YADAV** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **SAJI JOHN** TO **SAJI JOHN VELLIYANAKUZHYYIL** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **DISHA PANKAJ CHAUHAN** TO **DISHA PANKAJBHAI CHAUHAN** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **BILQUIS AHANUL HAQUE KHAN** TO **BILKIS AHANUL HAQUE KHAN** AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM **VIRENDRA YADAV** TO **BIRENDRA JAWAHIR YADAV** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **NEHA ASHOK MATE** TO **NEHA HARDIK SHAH** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **KIRAN KUMAR RAMJI DEDHIA** TO **KIRAN RAMJI DEDHIA** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **HRUSHI AJAYKUMAR SODHA** TO **HRUSHI AJAY SODHA** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **AJAYKUMAR CHANDULAL SODHA** TO **AJAY CHANDULAL SODHA** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **BHAVNABEN JAYANTILAL PARMAR** TO **BHAVANA JAYANTILAL PARMAR** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **PATEL HETALBEN RAVI** TO **HETAL RAVI PATEL** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **NARENDRAKUMAR POONACHAND PAGARIA** TO **NARENDRAN POONACHAND PAGARIA** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **DISHA SWAMI** TO **DISHA DILIP RANKAWAT** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **SAJI JOHN** TO **SAJI JOHN VELLIYANAKUZHYYIL** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **DISHA PANKAJ CHAUHAN** TO **DISHA PANKAJBHAI CHAUHAN** AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM **BILQUIS AHANUL HAQUE KHAN** TO **BILKIS AHANUL HAQUE KHAN** AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM **AMARJEET SINGH JOGINDER** BEFORE MARRIAGE **VEENATAI SINGH RAIT** TO **AMARJIT SINGH PURUSHOTTAM DHAKATE** TO **JOGINDER SINGH RAIT** AS PER AFFIDAVIT DT 10/06/24.

I HAVE CHANGED MY NAME FROM **CHULARAM NIKHARE** AS PER THE DOCUMENTS FOR ALL FUTURE PURPOSES AND I WILL BE KNOWN **POL BARIKARD** AS PER DOCUMENTS.

I, SAID (GIVEN NAME), S/O SAJJAD AFFIDAVIT

I, ADVEY SWAPNIL MALLAV S/O SWAPNIL RAJESH MALLAV, R/O RAMLING ROAD, MAHARANA (ADDRESS) HOLDING PASSPORT PRATAP CHOWK, KACHI ALI, NO. 21995640 ISSUED AT RAYADH SHIRUR. TAL -SHIRUR, DIST- ON 28/10/2014 HEREBY ANNOUNCE PUNE, MAHARASHTRA- 412210. TO CHANGE MY NAME AS SAID I HAVE CHANGED MY NAME FROM **HEMANGIBEN ASHISH SHAH** AND SHALL HEREAFTER BE KNOWN AS **UTKARSH DILIP ASUTKAR**.

I, PRAKASH CHATTERJEE ALIAS